

"छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)",पुणे या कंपनीच्या मुख्यालयाच्या इमारत बांधकामास सन २०२१-२२ या अर्थिक वर्षाकरीता अनुदान वितरीत करण्याबात.

## महाराष्ट्र शासन

### नियोजन विभाग

शासन ज्ञापन क्रमांक : पूरक २०२०/प्र.क्र.६६/का.१४२५

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : २० ऑगस्ट, २०२१

**संदर्भ :-** (१) महसुल व वन विभाग शासन ज्ञापन क्र. जमीन ३४२०/६६६/प्र.क्र.१२४/ज-५ दि.२३/४/२०२१

(२) नियोजन विभाग शासन निर्णय क्र.सारथी २०२१/प्रक्र.७०/का.१४२५ दि.१ जुलै २०२१

(३). व्यवस्थापकीय संचालक,छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे यांचे पत्र.क्र.सारथी,पुणे/मुख्यालय इमारत बांधकाम-२३९/२०२१-२२ दि.२९/७/२०२१

### शासन ज्ञापन :-

महसुल व वन विभाग शासन ज्ञापन क्र. जमीन ३४२०/६६६/प्र.क्र.१२४/ज-५ दि.२३/४/२०२१

**अनुसार** "छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)",पुणे या कंपनीच्या मुख्यालयाच्या इमारत बांधकामाकरीता मौजे भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे येथील टिपी-१ मध्ये नगर भूमापन क्र.१७३-ब/१ मधील ४१६३ चौ.मी.इतकी जागा शालेय शिक्षण विभागाकडुन "छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे" या कंपनीस दिनांक ३०/०४/२०२१ रोजी हस्तांतरीत करण्यात आलेली आहे. या जागेवर "छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे" या कंपनीच्या मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी खर्चाच्या अंदाजपत्रकास व शासकीय इमारतीच्या बांधकामास मंजुरी देणे बाबत स्थापीत उच्चाधिकार सचिव समितीच्या दिनांक ३०/०६ / २०२१ रोजी झालेल्या बैठकीमध्ये प्रदान करण्यात आलेल्या मान्यतेप्रमाणे रुपये ४२,७०,००,०००/- (रुपये बेचाळीस कोटी सत्तर लक्ष फक्त) इतक्या रकमेच्या कामाच्या अंदाजपत्रकास नियोजन विभाग शासन निर्णय क्र. सारथी २०२१/प्रक्र.७०/का.१४२५ दि.१/७/२०२१ अन्वये " प्रशासकीय मान्यता" देण्यात आली आहे.

२. नियोजन विभाग शासन निर्णय क्र सारथी २०२१/प्रक्र.७०/का.१४२५ दि.१ जुलै २०२१ अन्वये "छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे" या कंपनीच्या मुख्यालयाच्या इमारत बांधकामासाठी रुपये ४२,७०,००,०००/- (रुपये बेचाळीस कोटी सत्तर लक्ष फक्त) देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यते अनुसार व **वित्तीय अधिकार अधिनियम १९७८** भाग पहिला उप विभाग ५ अ.क्र.१ महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम "पुस्तिकेतील" परिच्छेद क्रमांक १३४ अट क्र.९ मध्ये नमूद केल्या प्रमाणे १०:३०:३०:३० प्रमाणात निधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने प्रशासकीय मान्यता दिलेली रुपये ४२,७०,००,०००/- (रुपये बेचाळीस कोटी सत्तर लक्ष फक्त) पैकी रु.५.०० कोटी इतका सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात या ज्ञापनाव्दारे वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

३. "छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)", पुणे या कंपनीच्या मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकामासाठी होणारा खर्च हा खाली नमूद केलेल्या लेखाशीर्षांतर्गत उपलब्ध तरतुदीतून भागविण्यात यावा.

मागणी क्रमांक - ओ - २

२२२५ अनुसूचित जाती - अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग व अल्पसंख्यांक

यांचे कल्याण

०३ मागास वर्गाचे कल्याण

१०२ आर्थिक विकास

०१ " मराठा, कुणबी, कुणबी - मराठा व मराठा - कुणबी " यांचे कल्याण

(०१) (०१) छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था,

(सारथी) (कार्यक्रम)

(दत्तमत) (२२२५५२९)

३५ - भांडवली मत्त्याच्या निर्मिती करिता अनुदान

उक्त लेखाशीर्षांतर्गत होणाऱ्या खर्चाकरीता "मुख्य लेखा व वित्त अधिकारी, (CAFO) "छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)", पुणे हे "आहरण व संवितरण अधिकारी", राहतील तसेच व्यवस्थापकीय संचालक, "छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)", पुणे हे "नियंत्रक अधिकारी" राहतील व "आहरण व संवितरण अधिकारी" हे नियोजन विभागास विहित मुदतीत "उपयोगिता प्रमाणपत्र" सादर करण्यास जबाबदार राहतील.

४. वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.३०१३ दि.९/८/२०२१ अन्वये दिलेल्या मान्यतेने हे ज्ञापन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर हे शासन ज्ञापन उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२१०८२०१६१५००६८१६ असा आहे. हे शासन ज्ञापन डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

( दी.शि.देसाई )

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.उप मुख्यमंत्री (नियोजन) यांचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा.राज्यमंत्री (नियोजन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. अपर मुख्य सचिव (सा.बां.वि.) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
४. प्रधान महालेखापाल, महाराष्ट्र १, (लेखापरीक्षा/ लेखा अनुज्ञेयता), मुंबई.
५. व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे
७. सह सचिव / उप सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
९. वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे
१०. वरिष्ठ स्वीय सहायक अ.मु.स.(नियोजन) यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई